

CIN: L65990MH1985PLC038164

Regd. Office: 214, Empire House, Dr. D. N. Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001.

Website: www.weizmann.co.in Tel. Nos: 022-22071501 (6 lines) Fax No.: 022-22071514

16th August, 2019

National Stock Exchange of India Limited

Listing Department.

Exchange Plaza, C-1, Block-G,

Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai-400 051.

Fax No. 26598235/8237/8347.

Symbol: WEIZMANIND

BSE Limited

Corporate Relation Department,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 023.

Facsimile No. 22723121/22722037/2041

Scrip Code 523011

Dear Sir/Madam,

Sub: <u>Submission of Newspaper Advertisement of Un-Audited Financial Results</u>
(Standalone and Consolidated) for the quarter ended June 30, 2019

In compliance with provisions of Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of Newspaper Publication of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2019 published in Financial Express and Tarun Bharat on August 15, 2019.

You are requested to take note of the same.

Thanking You.

Yours Sincerely,

For Weizmann Limited

Ami Purohit Company Secretary

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

KAVITA FABRICS LIMITED

Regd Office: 105,Balaji Industrial Society-1, Udhna Magdalla Road, Surat-395007, Gujarat
CIN No. :- L17110GJ2005PLC046929

Tel No : 0261-3996759 Email :info@kavitafahrics.com Website : kavitafahrics.com

Particulars	(Rs. In laids) Quarter ended June 30, 2019	(Rs. In lakhs) Year ended March 31, 2019	(Rs. in lakhs) Quarter ended June 30, 2018
Total income from operations (net)	55.09	191.18	69.01
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	3.16	(0.41)	1.52
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	3.16	(0.41)	1.52
Equity Share Capital	1041.87	1041.87	1041.87
Earnings Per Share (before extraordinary items) (Face Value of Rs.10/- each) Basic:	0.03	0.00	0.01
Earnings Per Share (after extraordinary items) (Face Value of Rs.10/- each) Diluted:	0.03	0.00	0.01

Note: The above is an extract of detailed format of Quarterly Financial results filed with the Stoci Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on Company's Website www.kavitafabrics.com For Kavita Fabrics Limited

Date: 14.08.2019

10

000

69

75

27

Managing Director Harish Chandak



Place : New Delhi

Date : August 14, 2019

MOUNT SHIVALIK INDUSTRIES LIMITED

CIN - L15531RJ1993PLC007168

Regd. Office: 140th Milestone, NH - 8, Village Gunti, Tehsil Behror, Distt. Alwar (Rajasthan) Email id: shares@mountshivalik.in

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019

			Financial Year Ended	
Particulars	30.06.2019 Unaudited	31.03.2019 Unaudited	30.06.2018 Unaudited	31.03.2018 Audited
Total Income from Operations (Net)	53.46	151.90	73.94	433.32
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(80.57)	(63.73)	(286.91)	(479.49)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(80.57)	(63.73)	(286.91)	(479.49)
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- Per Share)	604.67	604.67	604.67	604.67
Reserve excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting year		1/2		
Basic and Diluted Earning Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)	(1.33)	(1.05)	(4.74)	(7.93)

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the BSE website at www.bseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of

Sd/-(Sanjiv Bali) Director DIN-00226806

3M INDIA LIMITED

CIN: L313KA1987PLC013543 Website: www.3m com/ln, Mail id- investorhelpdesk.in@mmm.com PLOT NO 48-51, ELECTRONICS CITY, HOSUR ROAD, BENGALURU - 560100.

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

The following Share Certificates of the Company have been reported as lost/misplaced and the holder of the said Share Certificates have requested the Company for issue of Duplicate Share Certificates.

Notice is hereby given that Ihe Company will proceed to Issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a valid oblection is received by the Company wilhin 15 days from the date of publication of this notice and no claims will be entertained by the Company with respect to the original Share Certificales after the issue of duplicate thereof.

Shareholders name · CHITRA AMOL PALEKAR AMOL KAMALKAR PALEKAR, Folio No. : B3M004853, Certificate No.: 4863 No. of Shares: 100, Distinctive nos.: 7845201-

Any person who has/have a claim in respect of the said certificates should lodge his/her/their claim with all supporting documents with the Company at its Registered / Corporate Office. If no valid and legitimate claim is received within 15 days from the appearance of this notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the person listed above and no further claim would be entertained from any person(s).

for 3M INDIA LIMITED Date: 14/08/2019 V. Shrinivasan Place : Bengaluru Company Secretary



[CIN NO: L65990MH1985PLC038164]

Regd. Office: Empire House, 214, Dr. D.N.Road, Ent. A. K. Navak Marg, Fort, Mumbai - 400 001 Tel No: 022-22071501/Fax No: 022-22071514, Website: www.weizmann.co.in

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019

(Rs. in Lakh except EPS data)

	Standalone			Consolidated					
Particulars	(Quarter Ended	1	Year Ended	Quarter Ended			Year Ended	
PERSONAL PROPERTY OF THE PROPE	30.06.19 Unaudited	31.03.19 . Audited	30.06.18 Unaudited	31.03.19 Audited	30.06.19 Unaudited	31.03.19 Audited	30.06.18 Unaudited	31.03.19 Audited	
1 Total Income from Operations 2 Net Profit for the period (before Tax,	2,467.73	2,440.47	3,268.65	10,666.76	2,467.73	2,440.47	3,268.65	10,666.76	
Exceptional and/or Extraordinary items) Net Profit for the period before tax (after	(67.47)	97.05	377.07	1,117.60	(210.07)	(510.75)	395.58	851.10	
Exceptional and/or Extraordinary items) 4 Net Profit/(Loss) for the period after tax (after	(67.47)	97.05	377.07	1,117.60	(210.07)	(510.75)	395.58	851.10	
Exceptional and/or Extraordinary items) 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive	(52.12)	(40.90)	269.77	856.96	(194.72)	(648.70)	288.28	590.45	
Income (after tax)] 6 Equity Share Capital 7 Reserves (excluding Revaluation Reserve)	(155.57) 1,727.15	(577.54) 1,727.15	26.60 1,727.15	(1.75) 1,727.15	(324.57) 1,727.15	(3,925.47) 1,727.15	(2,867.44) 1,727.15	(3,205.64) 1,727.15	
as shown in Audited Balance Sheet 8 Earnings Per Share (of Re. 10/- each)		<u>.</u>	-						
(for continuing and discontinued operations)- 1. Basic 2. Diluted	(0.30) (0,30)	(0.24) (0.24)	1.56 1.56	4.96 4.96	(1.13) (1.13)	(3.76) (3.76)	1.67 1.67	3.42 3.42	

Date :- 13th August, 2019

Place: - Mumbai

- The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30, 2019 Un-audited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and Website of the Company.
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 13, 2019. The Company is primarily operating in the business of processing and manufacture of textiles, fabrics. Hence, there is only one business segment as per
- Ind AS 108-Operating Segments. As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosures requirements) Regulation 2015, the Limited Review by the Statutory Auditors has been completed for the Quarter ended June 30, 2019, and the report has been forwarded to the Stock exchanges. The report does not contain any qualification

Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to this period's classification.

Sd/-

Chairman

Dharmendra G Siraj

VIRINCHI LIMITED

CIN: L72200TG1990PLC011104

Registered Office: 8-2-672/5&6, 4th Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road#1, Banjara Hills, Hyderabad-34, Telangana, 040-48199999. Email: investors@virinchi.com, www.virinchi.com Extract of Un-Audited Consolidated & Standalone Financial Results for the Quarter ended 30th June. 2019



Registere web: www.saregama.com, E-Extract of Standalone and

Email: carbo

EXTRACT OF

S.No Total Incom Net Profit/ 3 Net Profit /

Net Profit /

Total Comp

period (after **Equity Sha** Reserve (

per balance Earning Pe Basic Diluted

Notes to Resu 1. The above

under Reg format of th

Date: 13.08.201 Place: Kanpur

नुकतेच



कुडाळात २३ रोजी रोजगार मेळावा

कणकवली: मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित व मनसे पुरस्कृत रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी रोजगार मेला ५ पर्यंत कडाळ-उद्यमनगर येथे करण्यात आले आहे.





अंजली शिर्के

गुहागर : गुहागर तालुक्यातील मढाळच्या माजी सरपंच कै. अंजली गोपीचंद शिर्क यांचे अल्पशा



झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे

सुमती वाडेकर

वैभववाडी : सांगळवाडी येथील सुमती धोंडीराम वाडेकर (७५) अल्पशा



उंडिल येथील आहेत. पश्चात दीर, पुतण्या, दोन विवाहीत मुली, नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मी परब

कणकवली : हुंबरट पिंपळवाडी येथील रहिवासी लक्ष्मी नारायण परब (१०४) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या



परिवार आहे. वाळू व्यावसायिक बाळा परब यांच्या त्या मातोश्री

गुरुनाथ गोवेकर

सातार्डा : सातार्डा-मेसवाडी येथील गरुनाथ आत्माराम गोवेकर (६२) यांचे सोमवारी

त्यांच्या

पश्चात

आई.

दोन

असा



दोन मुलगे, सुना, जावई. नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विकास थोटम



परिवार आहे. बुवा कै. विष्णू थोटम यांचे ते पुतण्या

'आपत्कालीन'साठी १४.२१ कोटी

जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन परस्थिती निर्माण झाल्याने आपत्कालीन व्यवस्थेसाठी जिल्हा नियोजनमधून १४ कोटी २१ लाखाचा निधी बधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील सर्व रस्ते व घाटरस्त्यांची पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. यावेळी विरोधी सदस्यांनी शासनाकडून निधी आणावा, अशी मागणी करत

प्रतिनिधी

ओरोस

जिल्ह्यात साथरोग उद्भवल्यास त्यावर

नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य

विभाग सज्ज असणे आवश्यक आहे.

नागरिकांना तत्काळ सेवा देता यावी,

यासाठी जि. प. आरोग्य विभागांतर्गत

अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या

रद्द करण्याचे आदेश आरोग्य

सभापती अनिशा दळवी यांनी दिले.

यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी

समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य

जिल्हा परिषद आरोग्य समितीची

सभापती अनिशा दळवी

पूरपरिस्थितीच्या

अधिकारी टार्गेट...!

 सभेत अनेक अधिकारी झाले टार्गेट

अनेक मुद्यांवर सत्ताधारी विरोधकांचे सूर जुळले

जिल्हा नियोजन समितीची

पान ७

यावेळी खासदार पोलीस जिल्हा

मिरजोळे येथे ५० लाखाच्या कोकेन प्रकरणात आणखी एका संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संजय छाजूराम चौहान (३२ रा राजस्थान) असे या संशयिताचे नाव आहे मंगळवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांची संख्या

७ वर पोहोचली आहे. कोकेनच्या विक्रीत मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आणखी काहीजणांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्या दृष्टीने विविध ठिकाणी पोलिसांची पथके खाना झाली आहेत. शहरालगत असलेल्या मिरजोळे एमआयडीसीत २० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ५० चौहान याला अटक केल्यानंतर लाखाचे कोकेन बाळगल्याप्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली होती

जाहीर नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येते की, श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर आणि सौ. भक्ती विश्वनाथ कुलकणी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अन्नपूर्णा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, पंडित दिनदयाळ रोड, डोंबिवली (पश्चिम), जिल्हा- ठाणे या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील, सदनिका क्र. १०४ बाबतच्या अनंतराज कन्स्टक्शन कंपनी आणि श्री. केशव हरी देवस्थळी तसेच केशव हरी देवस्थळी मयत झाल्यावर त्यांच्य पत्नीच्या नावे सदर सदनिका बाबतचा भाग दाखला करण्यात आला. पद्मावती केशव देवस्थळी आणि श्री. रमेश गुलाब महाजन यांच्यामधील करारनामा गहाळ झालेले असून आजतागायत मिळून आलेले नाहीत. याबाबतची तक्रार विष्णु नगर पोलिस स्टेशन, डोंबिवली (पश्चिम) येथे दिनांक १२/१२/२०१८ रोजी अनुक्रमांक १४२९/२०१८ अन्वये नोंदविलेली आहे व त्याबाबतचा दाखला पोलिस स्टेशनने दिलेला आहे

अच्युत विष्णू खांडेकर हे अन्नपूर्णा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, पंडित दिनदयाळ रोड, डोंबिवली पश्चिम), जिल्हा- ठाणे या संस्थेतील सदनिका क्र. १०४ बाबतचे मालक व सभासद होते. अच्यत विष्णु खांडेकर हे दिनांक १७/०४/२०१४ रोजी मयत झाले असून त्यांची पत्नी अनघा अच्यत खांडेकर या दिनांक ११/०९/२०१० रोजी मयत झाल्या. त्यांच्या पश्चात त्यांना एक मूलगा श्री. प्रथमेश अच्यत खांडेकर आणि एक मुलगी सौ. भक्ती वि. कुलकर्णी (पूर्वाश्रमीची) पुनम अच्युत खांडेकर हेच कायदेशीर वारस आहेत. मयत सभासदांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारस श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर आणि सौ. भक्ती वि. कुलकर्णी यांच्या नावे भाग दाखला क्र. ९, भाग क्र. ३० ते ३५ दिनांक ०१/०५/२०१५ रोजी करण्यात आला. श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर आणि सौ. भक्ती वि. कुलकर्णी सदर सदिनका क्र. १०४ चे मालक व संस्थेचे प्रभासद आहेत. सदर सदनिका ते संभाव्य खरेदीदाराला विकू इच्छित आहेत.

वर उलेख केलेले मळ कागदपत्रे कोणाला मिळाल्यास अथवा सदर सदनिकेवर अथवा त्यासंबंधित यवहारावर कोणत्याही व्यक्ती, संस्था इ. यांचा अथवा मयत अच्युत विष्णू खांडेकर यांच्यातर्फे वारसांचा, गहाण, दान, विक्री, पोटगी, भाडेपड़ा अथवा टस्ट वा इतर कोणाचाही कोणत्याही स्वरुपाचा हक्क, अधिका अथवा हितमंबंध असल्यास त्यांनी योग्य त्या कागटपत्रांसह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांचे आत खालील पत्त्यावर लेखी कळवावी अन्यथा सटर मिळकतीच्या व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीही हरकत नाही असे समजून आमचे अशिल सद्र मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील, याची नोंद घ्यावी व त्यानंतर आलेल्या हरकर्तीचा विचार करण्यात येणार नाही

रिकाण : डोंबिवली दिनांक: १५/०८/२०१९

ए/५, संयोगिता को-ऑप. हौ. सोसा. दिनदयाळ रोळ, आनंदनगर, डोंबिवली (प.), जि. ठाणे

(बीना मि. संसारे)

कामगाराचा मृत्यू

दसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडून उपचारादरम्यान चमरुसिंग फर्ग्वासिंग भावेदी (३०, रा. साईपुरा-मध्यप्रदेश) या कामगाराचा मृत्य झाला. जखमी चमरुसिंगला येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार असतानाच त्याचा मृत्यू झाला. याबाबत मिलिंद मोहन मालाबादी (मूळ बेळगाव, सध्या रा. कणकवली) यांनी पोलिसांत कळविल्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

ELIXIR CAPITAL LIMITED

58, Mittal Chambers, 5th Floor, 228, Nariman Point, Mumbai - 400 021 CIN - L67190MH1994PLC083361

Extract of Standalone and Consolidated Unaudited Results for the Quarter Ended 30th June. 2019 Standalone

No.		3 months ended	3 months ended	3 months ended	12 months ended
	(All Rs. In lakhs except EPS)	30-Jun-19 UNAUDITED	30-Jun-18 UNAUDITED	31-Mar-19 AUDITED	31-Mar-19 AUDITED
1	Total Income from Operations	1.16	0.83	3.63	81.40
2 3	Net Profit / (Loss) (before tax, exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period	(2.30)	(2.32)	0.67	69.12
4	(before tax after exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	(2.30)	(2.32)	0.67	69.12
5	(after exceptional and extraordinary items) Total comprehensive Income for the period (comprising Profit for the	(2.27)	(2.31)	0.64	69.12
ı	period and after comprehensive income (net of tax)	(2.27)	(2.31)	0.64	69.12
6	Equity Share Capital	580.32	580.32	580.32	580.32
7	Reserve (excluding Revaluation Reserves as per				
ı	balance sheet of previous year)			732.09	732.09
8	Earnings Per Share before Exceptional Items (Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)				
ı	(a) Basic	(0.04)	(0.04)	0.01	1.19
ı	(b) Diluted	(0.04)	(0.04)	0.01	1.19
9	Earnings Per Share after Exceptional Items				
ı	(Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)				
ı	(a) Basic	(0.04)	(0.04)	0.01	1.19
$ldsymbol{le}}}}}}$	(b) Diluted	(0.04)	(0.04)	0.01	1.19
Sr.	Sr. Particulars Consolidated				

<u> </u>	(b) Diluted	(0.04)	(0.04)	0.01	1.19	
Sr.	Particulars	Consolidated				
No.		3 months ended	3 months ended	3 months ended	12 months ended	
	(All Rs. In lakhs except EPS)	30-Jun-19 UNAUDITED	30-Jun-18 UNAUDITED	31-Mar-19 AUDITED	31-Mar-19 AUDITED	
1	Total Income from Operations	79.44	105.69	190.75	376.03	
2 3	Net Profit / (Loss) (before tax, exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period	(40.77)	5.56	88.89	(29.55)	
4	(before tax after exceptional and extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	(40.77)	5.56	88.89	(29.55)	
5	(after exceptional and extraordinary items) Total comprehensive Income for the period attributable to the owners of the company [comprising Profit for the period and after other comprehensive income (net of tax)]	(45.61)	3.84	87.42	(26.56)	
6 7	Equity Share Capital Reserve (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year)	580.32	580.32	580.32 775.54	580.32 775.54	
8	Earnings Per Share before Exceptional Items (Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized)	(0.70)	0.04	1.10	(0.26)	
	(a) Basic (b) Diluted	(0.79) (0.79)	0.04 0.04	1.12 1.12	(0.36) (0.36)	
9	Earnings Per Share after Exceptional Items (Equity shares, Face value of Rs. 10.00 each) (Not annualized) (a) Basic (b) Diluted	(0.79) (0.79)	0.04 0.04	1.12 1.12	(0.36) (0.36)	

The above is an extract of the detailed format of the financial results for the Quarter ended on 30th June, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the above Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors

	3 months ended 30-Jun-19 UNAUDITED	3 months ended 30-Jun-18 UNAUDITED	3 months ended 31-Mar-19 AUDITED	12 months ended 31-Mar-19 AUDITED
Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade	(41.49)	(38.06)	54.72	(175.89)
Core PBT excluding Gain / (Loss) in Value of Shares held as Stock in Trade	0.72	43.62	34.17	146.34
		FOR	ELIXIR CAPIT	AL LIMITED

Date: 14th August, 2019

पन्हळे येथे अपघातात एकजण जखमी

अपघात घडला. यामध्ये अपघाताला जबाबदार असलेले अमोल रावसाहेब

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर मोरे गंभीर जखमी झाले तालुक्यामध्ये पन्हळे येथे तिहेरी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात

EMERALD LEISURES LIMITED


(FORMERLY KNOWN AS "APTE AMALGAMATIONS LIMITED") CIN: L74900MH1948PLC006791 Registered Office: Club Emerald Sports Complex, Plot No. 386/15, Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbal - 400 071. Email: info@apteindia.com , Website: www.apteindia.com EXTRACTS OF LINAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2019

EXTRACTS OF GRADDITED FINANCIAL RESUL	LIS FOR IIII	L GOARTER L		,
			F	Rs. In Lakhs
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Particulars	Quarter Ended 30.06.2019	Quarter Ended 31.03.2019	Quarter Ended 30.06.2018	Year Ended 31.03.2019
Total Income from Operations	366.02	386.77	289.77	1280.71
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(198.47)	(260.51)	(281.91)	(1235.20)
Net Profit/(Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(198.47)	(260.51)	(281.91)	(1235.20)
Net Profit/(Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	(198.47)	(260.51)	(281.91)	(1235.20)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)]	(198.47)	(260.51)	(281.91)	(1235.20)
Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	220.31	220.31	220.31	218.12
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				(7971.36)
Earnings Per Share (FV of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
1: Basic	(9.01)	(11.82)	(12.80)	(56.63)
2: Diluted	(9.01)	(11.82)	(12.80)	(56.63)
L. Dilutou	(3.01)	(11.02)	(12.00)	(50.00)

Note: The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE under Regulation of 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The ful Place : Mumbai Date: 14th August, 2019

By Order of the Board of Directors Emerald Leisures Limited (Earlier known as "Apte Amalgamations Limited") Rajesh M. Loya

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका भिवंडी, जि. ठाणे बांधकाम विभाग, प्रभाग स. क्र. ०२



××× शहर अभियंता भिवंडी नि. शहर महानगरपालिका

THAKKERS DEVELOPERS LIMITED egd Office : 37/39,3rd Floor, Kantol Niw Modi Street, Fort, Mumbai- 400 001. Admin Office: 7, Thakkers, Near Nehru Garden, Nashik - 422 001

CIN:-L45200MH1987PLC043034 Telephone Nos. 022 32450425, fax: 022679166 E mail : info@thakkersdevelopers.com Website : www.thakkersdevelopers.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 32nd Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Wednesday, September 25, 2019 at 12.00 noon At Ashok Birla Board Room, Lalji Naranji Memorial Indian Merchant's Chamber Building Trust, IMC Building, IMC Marg, Churchgate, Mumbai- 400 020. The Notice setting Out the Ordinary & Special Businesses to be transacted thereat together with the Annual Report for

financial Year 2018-19 have been sent to the members. Notice is further given pursuant to the Provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and in accordance with the SEBI (LODR), 2015 requirements; the Register of Members and Share Transfer Book of the Company will remain closed from Tuesday 17th September, 2019 to Wednesday 25th September, 2019 i.e.record date (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

The information is also available on the website of the Company at www.thakkersdevelopers.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

For THAKKERS DEVELOPERS LIMITED (Narendra M.Thakker)

सरफेसी कायद्याच्या १३ (२) अंतर्गत सूचना प्रसिद्धी

सूचना याद्वारे देण्यात येते की, खाली नमुद कर्जदार (रानी)/हमीदार(रानी), ज्यांनी वित्तीय संस्थेकडून त्यांच्याद्वां यात आलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा भरणा करण्यामध्ये कसूर केली आहे आणि म्हणून त्यांच्या कर्ज खात्याचे वर्गीकरण नॉन परफॉर्मिंग असेटस् (एनपीए) अशी करण्यात आली आहें. त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात असलेल्य गत्यावर सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शेन ऑर्फ फायनान्शियल असेटस् अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफेसी ॲक्ट) च्या कलम १३ (२) च्या अंतर्गत नोटीसेस जारी करण्यात आल्या होत्या ज्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या परत आल्या आहेत आणि म्हणून त्यांना या सदर जाहीर सूचनेच्याद्वारे कळविण्यात येत आहे.

			٥		
अनु.	कर्जदार/हमीदार (रांचे)/	मालमत्तेचा/सुरक्षित	नोटीसचा	एनपीएचा	थकीत रक्कम
豖.	गहाण ठेवणाऱ्याचे नाव	मालमत्तेचा तपशील	दिनांक	दिनांक	
		ज्यावर अंमलबजावणी			
		केली आहे			
٩	श्री. राजाराम कमला	गाव बोईसर, तालुका -	३१.०७.२०१९	३०.०७.२०१९	₹.
	चौबे (कर्जदार) सदनिका	पालघर येथे वसलेल्या			92,46,496/-
	क्र. २०१, २ रा मजला,	सेक्टर ८ मधील			
	सी-विंग, सेक्टर-८,''ड्रीम	जमिनीचा धारण केलेला			
	सिटी'', इमारत क्र. २,	सर्व्हे क्र. ७४/१, नवीन			
	धनानी नगर, बोईसर	सर्व्हे क्र. ४६/१, जुना			
	पूर्व - ४०१५०१.	सर्व्हे क्र. ७४/२, नवीन			
२	श्री. दिलवंती राजाराम	सर्व्हे क्र. ४६/२, जुना			
	चौबे (सहकर्जदार)	सर्व्हे क्र. ७६, नवीन			
	सदनिका क्र. २०१,२रा	सर्व्हे क्र. ४५, जुना सर्व्हे			
	मजला, सी.विंग,	क्र. ८५, नवीन सर्व्हे			
	सेक्टर-८, ''ड्रीम सिटी'',	क्र. ४४. वरील ''ड्रीम			
	इमारत क्र. २ धनानी नगर,	सिटी'' इमारत क्र.			
	बोईसर पूर्व-४०१५०१	२ च्या सी विंगमधील			
3	श्री. लोटन लोचन यादव	दुसऱ्या मजल्यावरील			
		३८० चौ. फू. चौ.मी.			
	अभिलाषा मागे, वसई पूर्व,	मोजमाप असलेली			
	पालघर-४०१२०८	सदनिका क्र. २०१.			

ग्परोक्त नमूद कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (रां)/गहाणदार (रां) यांच्याकडून सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६ वसांच्या आत थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी याद्वारे मागणी करण्यात येत आहे आणि जर असे न झाल्यास सरफेर्स ायद्याच्या कलम १३ च्या पोट कलम (४) च्या अंतर्गत ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल ऱ्याशिवाय तुमच्या लक्षात आणून देण्यात येत आहे की सरफेसी कायद्याच्या कलम १३ँ (८) च्या अंतर्गत आमच्याद्वारे आकारण्यात आलेले सर्व शल्क. विंमती आणि खर्चासह विक्री किंवा हस्तांतरित करण्याच्या दिनांकापर्वी जर जमा केल्यास

दिनांक : १४.०८.२०१९

Date: 10/08/2019

DIPAN MEHTA

DIRECTOR

प्राधिकृत अधिकारी में. स्वागत हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

पत्ता : ए/२०७, लाराम सेंटर, फेडरल बँकेच्यावर, रेल्वे स्टेशनसमोर, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५८.

गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यातील रस्ते, घाटमार्ग त्वरित दुरुस्त करा!

प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी

जिल्हा नियोजनमधून आपत्कालीन व्यवस्थेसाठी निधी देण्यास आक्षेप घेतल्याने पालकमंत्री व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तरीही या सभेत अनेक मुद्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सूर जुळल्याचे दिसून

अधिकारी डॉ. महेश खलिपे. सदस्य

उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी

खोबरेकर, जिल्हा हिवताप अधिकारी

डॉ. दिनेश सुतार आदी उपस्थित

त्यमिती तभा हिश्मागामार्पन्त

उपचार देण्यात आले. २० गावांमध्ये

शिबिरे घेण्यात आली. २५३ बाधीत

विहिरींतील दूषित पाणी टिसीएस

पावडर टाकून शुद्ध करण्यात आले

असल्याची माहिती यावेळी देण्यात

विस्थापितांना

आरोग्य

सिंधुदुर्ग जि.

प. आरोग्य

सभा पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

राऊत, जि.प.अध्यक्षा संजना सावंत. आमदार वैभव नाईक, नीतेश राणे, अनिकेत तटकरे. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा अधीक्षक दीक्षित गेडाम. नियोजन अधिकारी ममता हटकर, नियोजन समिती सदस्य सतीश सावंत, रणजीत देसाई, अतुल काळसेकर, अंकुश जाधव, संध्या तेरसे. राज् बेग आदी उपस्थित होते.

इमारतीवरून पडून

कणकवली : शहरातील इमारतीच्यां

रत्नागिरीच्या चव्हाण कुटुबियाना लवकरच मदत

आरोग्य कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या रद्द

पार्श्वभूमीवर

प्रभारी विभाग नियंत्रक बोरगे यांची माहिती

प्रतिनिधी

रत्नागिरी प्रशासनामुळे झाला नाही. या बाबत काही लोकांकड्न गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. वस्तूस्थिती पडताळून पहावी. त्यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून एस. टी. प्रशासनाकड्न त्यांचा मृत्यूचा दाखला जमा होताच परशराम चव्हाण यांच्या कुटुंबियांना फंड, ग्रॅज्युएटी, पीएफ लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी एस टी विभागाचे प्रभारी नियंत्रक संतोष बोरगे यांनी सहकार्य केले जाईल

'तरूण भारत'शी बोलताना दिली. परश्राम चव्हाण हे एस.टी. कुवारबांव येथील रहिवासी व एस. त वाहक कार्यरत होते. त्यांच्या टी कर्मचारी यांचा मृत्यू एस. टी. बसफेरीची तपासणी एस. टी. वाहतूक नियंत्रणाकडून झाली असता त्यांनी अनेक प्रवाशांना तिकिटच दिले नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया सरू असताना चव्हाण एक वर्ष वैद्यकीय रजेवर गेले. एस.टी.ने वेळोवेळी त्यांना सहकार्य करून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या पश्चात आता त्यांच्या

किरकोळ वादातून

कुटुंबियांना प्रशासनाकडून सर्वेतोपरी

चौघांविरोधात गुन्हा

एसटी वाहतुकीसाठी प्रयत्न 'बांधकाम' कडून युद्धपातळीवर काम सुरू प्रतिनिधी करण्यात आला आहे. या मार्गावरून

चतुर्थीपूर्वी आंबोली घाटातून

सावंतवाडी सध्या चारचाकी, दुचाकी वाहतूक सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम आंबोली घाटरस्ता गणेश चतुर्थीपूर्वी एस. टी वाहतुकीसाठी सुरळीत करण्यासाठी सार्वेजनिक बांधकाम प्रयत्न सुरू केले. मात्र, खचलेल्या विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी मुख्य धबधब्याजवळ काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एस. टी. चे अधिकारी पाहणी करून या मार्गावरून एस. टी. बस सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. आंबोली घाटरस्ता मुख्य

विभागाने रस्ता सुरळीत करण्यासाठी भागाची परिस्थिती पाहता बांधकाम विभाग कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश इंगोले यांनी घाटरस्त्याची पाहणी केल्यानंतर रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम धबधब्याजवळ खचला आहे. त्यामुळे विभागाने चर बुजविण्यास सुरुवात हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद केली आहे.

तरुणाला मारहाण रत्नागिरी : शहरातील पेठकिल्ला

येथे किरकोळ वादातून तरूणाला मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल चंद्रकांत वायंगणकर (३५, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी दाखल केला आहे. ईस्माईल मजगांवकर, अफताब मजगांवकर, फैजान व एक अनोळखी इसम अशी गन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनिल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून संशयित आरोपी यांच्यासोबत त्यांचा वाद

सारस्वत बँकेची 'आपत्ती निवारण योजना'

संचालकांची माहिती : ३० सप्टेंबरपर्यंत मुदत



कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना सारस्वत बँकेचे संचालक अनिल आंबेसकर व सुनील सौदागर. बाजूला बिपीन नागवेकर, नितीन वाळके, नितीन तायशेटे व नीलेश धडाम.

प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. या नैसर्गिक आपत्तीत संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यात लहान-मोठे व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे असलेल्या सारस्वत बँकेने 'आपत्ती निवारण योजना' जाहीर केली आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे, अशी माहिती सारस्वत बँकेचे संचालक अनिल आंबेसकर व सुनील सौदागर यांनी बुधवारी येथे दिली.

येथील मराठा समाज सभागृहात आयोजित

या पत्रकार परिषदेस बँकेचे विभागीय

अधिकारी बिपीन नागवेकर, व्यापारी

महासंघाचे नितीन तायशेटे, नितीन वाळके, संजय भोगटे, नीलेश धडाम व प्रसाद धडाम उपस्थित होते.

देशातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठ्या सारस्वत बँकेने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरातील पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांच्या, लघुउद्योजकांच्या मदतीकरिता जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अचानक उद्भवलेल्या या आपत्तीमुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी परिसरात अतोनात नुकसान झाले. त्यांना व्यवसायात पुन्हा उभे राहण्याकरिता कर्ज स्वरुपात अडीच लाख रु. रक्कम आपत्ती निवारण योजनेंतर्गत तारणाशिवाय सवलतीच्या व्याजदरात तातडीने देण्याचे बँकेच्या संचालक मंडळाने ठरविले

Place: - Mumbai

Weizmann Limited [CIN NO: L65990MH1985PLC038164]

Regd. Office: Empire House, 214, Dr. D.N.Road, Ent. A. K. Nayak Marg, Fort, Mumbai - 400 001. Tel No: 022-22071501/Fax No: 022-22071514, Website: www.weizmann.co.in EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019

	EXTRINOT OF OURTERNEUT OF	OHITODITE	D 1 1111/11101/	E REGOLIO	TOIL TILL GO	,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,	DED COME O	, 2010		
	(Rs. in Lakh except EPS data)									
		Standalone Consolidated								
	Particulars		Quarter Ended	d	Year Ended		Quarter Ended	d	Year Ended	
		30.06.19 Unaudited	31.03.19 Audited	30.06.18 Unaudited	31.03.19 Audited	30.06.19 Unaudited	31.03.19 Audited	30.06.18 Unaudited	31.03.19 Audited	
1	Total Income from Operations	2,467.73	2,440.47	3,268.65	10,666.76	2,467.73	2,440.47	3,268.65	10,666.76	
2	Net Profit for the period (before Tax,									
	Exceptional and/or Extraordinary items)	(67.47)	97.05	377.07	1,117.60	(210.07)	(510.75)	395.58	851.10	
3	Net Profit for the period before tax (after									
	Exceptional and/or Extraordinary items)	(67.47)	97.05	377.07	1,117.60	(210.07)	(510.75)	395.58	851.10	
4	, (,									
	Exceptional and/or Extraordinary items)	(52.12)	(40.90)	269.77	856.96	(194.72)	(648.70)	288.28	590.45	
5	Total Comprehensive Income for the period									
	[Comprising Profit/(Loss) for the period									
	(after tax) and Other Comprehensive									
	Income (after tax)]	(155.57)	(577.54)	26.60	(1.75)	(324.57)	(3,925.47)	(2,867.44)	\ ' /	
6	Equity Share Capital	1,727.15	1,727.15	1,727.15	1,727.15	1,727.15	1,727.15	1,727.15	1,727.15	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)									
	as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	-	-	-	
8	Earnings Per Share (of Re. 10/- each)									
	(for continuing and discontinued operations)-									
	1. Basic	(0.30)	(0.24)	1.56	4.96	(1.13)	(3.76)	1.67	3.42	
	2. Diluted	(0.30)	(0.24)	1.56	4.96	(1.13)	(3.76)	1.67	3.42	

(1) The above is an extract of the detailed format of Quarter ended June 30, 2019 Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com, www.nseindia.com and Website of the Company.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 13, 2019 (3) The Company is primarily operating in the business of processing and manufacture of textiles, fabrics. Hence, there is only one business segment as per

Ind AS 108-Operating Segments.

(4) As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosures requirements) Regulation 2015, the Limited Review by the Statutory Auditors has been completed for the Quarter ended June 30, 2019, and the report has been forwarded to the Stock exchanges. The report does not contain any qualification

(5) Previous period's figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to this period's classification For Weizmann Limited Date :- 13th August, 2019 Dharmendra G Siraj

DS/DJ

। क्री किंवा हस्तांतरणासाठी आमच्याद्वारे कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही

दूरध्वनी क्र. : ०२२-२६२४८५६५